#### **DATAMATICS**

November 20, 2024

To,

Corporate Communication Department Listing Department

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebov Towers

Exchange Plaza Bandra Kurla Complex

Phiroze Jeejeeboy Towers, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Dalal Street, Mumbai - 400 001. Bandra (East), Mumbai - 400 051.

BSE Security Code: 532528 NSE Symbol: DATAMATICS

Sub: Newspaper Publication of Postal Ballot Notice - Compliance under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement regarding Postal Ballot Notice published on Wednesday, November 20, 2024 in the Newspapers viz. – Financial Express (in English) and Mumbai Lakshadweep (in Marathi).

The above information is also available on the website of the Company www.datamatics.com.

Kindly take the above on your record.

For Datamatics Global Services Limited

Divya Kumat EVP, Chief Legal Officer and Company Secretary (FCS: 4611)

Encl: As above

To the Borrower/Guarantors/Mortgagor

केन्द्रा बैंक Canara Bank 🛆

E fishion Ryedom

Ref. No. RO/LEGAL/SARFAESI/1/2022/SV

Kalyan Shill Phata Road, Sonarpada, Dombivli East, Thane 421201

Navi Mumbai Regional Office, Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai- 400 051 email: recoveryronm@canarabank.com

Ref. No. RO/REC/MUMS/DN/BHUPENDRA GHARAT/2022 Dated: 13/11/2024 **REGD. POST WITH ACK. DUE** 

Mr. Bhupendra Motiram Gharat :- Shop No 897/1, 897/2, Surekha Apartment, Ground Floor Mothe Nagaon, Taluka Uran, District Raigad, Maharashtra - 400702 Mr. Nilesh H Korlekar: - B/301, 2nd Floor, Surekha Apartment, Mothe Nagaon, Taluka Uran, District

Raigad, Maharashtra - 400702 Subject: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafte The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbal, Maharashtra

hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this otice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the Sarfaesi Rules, to you all as under: (2) As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13 the Act, on 30/12/2022 (date of Demand Notice), to the borrower/firm Mr. Bhupendra Motiram Gharat Mr. Nilesh H Korlekar (name of Borrower/ Mortgagor/ Guarantor), the mortgagor and the guarantors above mentioned names), demanding to pay an amount of Rs. Rs. 22,03,379.13 (Rupees Twenty two lakh three thousand three hundred seventy nine rupees and paise thirteen only) an

nterest stated thereon within 60 days from the date of receipt of the said notices. Since, the Borrowers / Firm, the mortgagors & the Guarantor (above mentioned names) having faile to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer under Section 13(4) of the Act had taken symbolic/ Physical possession of the secured assets described in he Possession Notice dated 20/03/2023. Further, the said symbolic/Physical possession notice was duly published in Navrashtra (Name of newspaper in local language) and Financial Express (Name o English Newspapers) newspapers on 21/03/2023 (Date of publication)

To comply with the provision of Sarfaesi Act, 2002 read with Rule 8(6) of Sarfaesi Rules, you all an hereby given a last & final opportunity to redeem & reclaim the secured assets, which are in possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the liability of Rs 22,03,379,13 (Rupees Twenty two lakh three thousand three hundred seventy nine rupees & pais hirteen only) as on 30/12/2022, plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following mode: nentioned below, to sell the secured assets: i.By obtaining quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying assets; or ii.By inviting tenders from the public; or iii. By holding public auction including through e-auction mode; or iv. By private treaty. As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date

floublication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act/ o

any other law in force.

REGD. POST WITH ACK. DUE

To the Borrower/Guarantors/Mortgagor: Kittukumar Madhusuda Saha:- Flat No 105. 1 St Floor

Building Name Ramesh Arcade No 1 (radhakrishna Chs Ltd), Shankar Nagar, Shankar Nagar Road

Ms. PINKY PRAVESH DAS:- Flat No. 03, Shree Ambar Chs, Plot No. 25, Sector 2, Koparkhairane

SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafte

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai, Maharashtra

hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this

notice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the Sarfaesi Rules, to you all as under:

As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2)

of the Act, on 14/10/2023 (date of Demand Notice), to the borrower/ firm Mr. Kittukumar Madhusuda

Saha, Ms. Pinky Pravesh Das name of Borrower/ Mortgagor/Guarantor), the mortgagor and the

guarantors (above mentioned names), demanding to pay an amount of Rs. 16,47,278.31 (Rupees

Sixteen lakh forty seven thousand two hundred seventy eight rupees paise thirty one only)

Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having

failed to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer under

Section 13(4) of the Act had taken symbolic/ Physical possession of the secured assets described in

the Possession Notice dated 10/05/2023. Further, the said symbolic/ Physical possession notice was

duly published in Navshakti (Name of newspaper in local language) and The Free Press Journa

To comply with the provision of Sarfaesi Act, 2002 read with Rule 8(6) of Sarfaesi Rules, you all an

hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in

possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the

ability of Rs.16.47,278.31 (Rupees Sixteen Lakh Forty Seven Thousand Two Hundred Seventy

Eight Rupees Paise Thirty One Only) as on 14/10/2023, plus subsequent interest, costs and

expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper

specifying one of the following modes mentioned below, to sell the secured assets:i.By obtaining

quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying

assets; or ii.By inviting tenders from the public; or iii.By holding public auction including through e

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date

of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property

Navi Mumbai Regional Office, Circle Office

Dated: 16/11/2024

Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block,

email:-recoveryronm@canarabank.com

BKC. Bandra East, Mumbai- 400 051

REGD. POST WITH ACK. DUE

To the Borrower/Guarantors/Mortgagor: Mr. Raju Shivprasad Jaiswal, S/o Shivprasad Jaiswal:

Flat B 401, Krushna Residency, Sagaon, Dombivali East, Tilaknagar, Thane, Maharashtra - 421201Mr.

Raju Shivprasad Jaiswal:-Flat No 401, 4th Floor, "b" Wing, Building No. 12, " Chandivali Abhilasha

Chs Ltd", Plot Bearing Survey No Cts No 41a Of Village Chandivali, Situated At Mhada Layout, Off

SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai, Maharashtr

(hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this notice.

As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2) of

the Act, on 09/09/2024 (date of Demand Notice), to the borrower/ firm MR. RAJU Shivprasad Jaiswa

name of Borrower/ Mortgagor/Guarantor), the mortgagor and the guarantors (above mentioned

names), demanding to pay an amount of Rs. 33,13,410.02 (Rupees Thirty three lakhs thirtee

thousand four hundred ten and paise two only) and interest stated thereon within 60 days from the date

Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having

failed to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer unde

Section 13(4) of the Act had taken symbolic/ Physical possession of the secured assets described in

the Possession Notice dated 13/11/2024. Further, the said symbolic/ Physical possession notice was duly

published in Mumbai Lakshdeep (Name of newspaper in local language) and Business Standard (Name o

To comply with the provision of Sarfaesi Act, 2002 read with Rule 8(6) of Sarfaesi Rules, you all an

hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in

possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the

iability of Rs. 33,13,410.02 (Rupees Thirty three lakhs thirteen thousand four hundred ten and pais

two only) as on 09/09/2024; plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale

notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following mode:

mentioned below, to sell the secured assets: i.By obtaining quotations from the persons dealing with

similar secured assets or otherwise interested in buying assets; or ii.By inviting tenders from the

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the

date of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgage

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act/ o

public; or iii. By holding public auction including through e-auction mode; or iv. By private treaty.

under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the Sarfaesi Rules, to you all as under:

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest

and interest stated thereon within 60 days from the date of receipt of the said notices.

(Name of English Newspapers) newspapers on 13/05/2023 (Date of publication

auction mode; or iv. By private treaty.

as per Section 13(8) of the Act shall stand extinguished.

केनरा बैंक Canara Bank 🛆

Ref. No. RO/LEGAL/SARFAESI/15/2024/MV

Act, 2002 (hereinafter referred to as "the Act").

Chandivali Farm Road, Near D Martart, Chandivali, Mumbai - 400072

English Newspapers) newspapers on 15/11/2024 (Date of publication)

property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished.

any other law in force.

CANARA BANK, AUTHORISED OFFICER

Dated: 13/11/2024

Navi Mumbai Regional Office, Circle Office

Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block,

email:-recoveryronm@canarabank.com

BKC, Bandra East, Mumbai- 400 051

केन्द्रा बैंक Canara Bank 🛆

any other law in force.

केनरा बैंक Canara Bank 🛆

E foliales: Bywelloate

Maharashtra - 400704

Ref. No. RO/REC/MUMS/5211/933/120/2022-23

within 60 days from the date of receipt of the said notices.

property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished.

Navi Mumbai Regional Office, Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai- 400 051 email:-recoveryronm@canarabank.com

CANARA BANK, AUTHORISED OFFICER

Thanking You.

Navi Mumbai Regional Office, Circle Office

Dated: 13/11/2024

Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block,

email:-recoveryronm@canarabank.com

BKC, Bandra East, Mumbai- 400 051

REGD. POST WITH ACK. DUE

To the Borrower/Guarantors/Mortgagor: Mr. Sandip Kewaldas Warkar, S/o Kewaldas Warkar:-

C Wing, Flat No 101, Galaxy Apartment, Mora Road, Near Canara Bank Mora, Uran, Raigad,

SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai,

Maharashtra (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby

As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2)

of the Act, on 02/05/2023 (date of Demand Notice), to the borrower/ firm Mr. Sandip Kewaldas

Warker (name of Borrower/ Mortgagor/ Guarantor), the mortgagor and the guarantors (above mentioned

names), demanding to pay an amount of Rs. 14,14,225.41 (Rupees Fourteen lakh fourteen

thousand two hundred twenty five rupees and paise forty one only) and interest stated thereon

Since, the Borrowers / Firm, the mortgagors & the Guarantor (above mentioned names) having

failed to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer

under Section 13(4) of the Act had taken symbolic/ Physical possession of the secured assets

described in the Possession Notice dated 17/08/2023. Further, the said symbolic/Physical

possession notice was duly published in Navshakti (Name of newspaper in local language) & The

Free Press Journal (Name of English Newspapers) newspapers on 20/08/2024 (Date of publication).

To comply with the provision of Sarfaesi Act, 2002 read with Rule 8(6) of Sarfaesi Rules, you all are

hereby given a last & final opportunity to redeem & reclaim the secured assets, which are in possession

of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the liability of Rs.

14.14.225.41 (Rupees Fourteen lakh fourteen thousand two hundred twenty five rupees and paise

forty one only) as on 02/05/2023, plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the

sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes

mentioned below, to sell the secured assets: i.By obtaining quotations from the persons dealing with

similar secured assets or otherwise interested in buying assets; or II.By inviting tenders from the

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the

date of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act/ or

public; or iii. By holding public auction including through e-auction mode; or iv. By private treaty.

ssue this notice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the Sarfaesi Rules, to you all as

Ref. No. CB/6758/SARFAESI/DN/STP Dated: 13/11/2024

REGD. POST WITH ACK. DUE

stated thereon within 60 days from the date of receipt of the said notices.

To the Borrower/Guarantors/Mortgagor Mrs. Sufiyaan Taki Parkar:- Flat No: 201, 2nd Floor, Al Hagg Building, Survey No 108, Plot No 2 Village Dahivali Tarfee Need, Taluka karjat, District Raigad Maharashtra 410201.and Also Rahat

Manzil, 2, Vakola Village Road, Santacruz (East), Mumbai, Maharashtra - 400055 SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai, Maharashtra hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this notice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the SARFAESI Rules, to you all as under: As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2) the Act, on 21/12/2023 (date of Demand Notice), to the borrower/ firm Mrs. SUFIYAAN TAKI PARKAR name of Borrower/ Mortgagor/Guarantor), the mortgagor and the guarantors (above nentioned names), demanding to pay an amount of Rs, 23,98,724.11 (Rupees Twenty three lakh ninety eight thousand seven hundred twenty four rupees and paise eleven only) and interest

Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having Section 13(4) of the Act had taken symbolic/Physical possession of the secured assets described in the Possession Notice dated 30/05/2024. Further, the said symbolic/ Physical possession notice was duly published in Mumbai Lakshdeep (Name of newspaper in local language) and Business Standard (Name of English Newspapers) newspapers on 01/06/2024 (Date of publication). To comply with the provision of Sarfaesi Act, 2002 read with Rule 8(6) of Sarfaesi Rules, you all are hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the jability of Rs. 23,98,724.11 (rupees Twenty Three Lakh Ninety Eight Thousand Seven Hundred

Twenty Four Rupees And Paise Eleven Only) as on 21/12/2023, plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes mentioned below, to sell the secured assets: i.By obtaining quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying assets; or ii. By inviting tenders from the public; or iii. By holding public auction including through eauction mode; or iv. By private treaty. As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date of publication of sale notice in Newspapers, falling which your Right to redeem the mortgaged property

as per Section 13(8) of the Act shall stand extinguished. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject. Act/ or

any other law in force. Thanking You,

REGD. POST WITH ACK. DUE

To the Borrower/Guarantors/Mortgagor: Mr. Mohammad Zaheer Mansoorit-Flat No 213, 2nd Floor, D Wing

Sai Krishna Residency. Gat No. 129, Hissa No. 1 & 2, Village Usarli-Khurd, Taluka Panvel, District Raigarh.

410206, Mrs. Amtun Nesha:-flat No 213, 2nd Floor, D Wing, Sai Krishna Residency, Gat No 129, Hissa

No 1 & 2, Village Usarli- Khurd, Taluka Panvel, District Ralgarh-410206. Mr. Mahipat Ganpat Nikam:

Parasmani Apt. Room No 11 Vani Ali. Panyel 410206. Mr. Mohammad Zaheer Mansoori - Shop No 2.

Subject: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai, Maharashtra

(hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this notice, under Section

As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2) of the

Act, on 14/02/2023 (date of Demand Notice), to the borrower/ firm Mr. Mohammad Zaheer Mansoori, Mrs.

Amtun Nesha, Mr. Mahipat Ganpat Nikam (Guarantor) (name of Borrower/ Mortgagor/ Guarantor), the

mortgagor and the guarantors (above mentioned names), demanding to pay an amount of Rs. 9,64,821,88

(Rupees Nine lakh sixty four thousand eight hundred twenty one and paise eighty eight only) and interest

Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having failed to

repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer under Section 13(4)

of the Act had taken symbolic/Physical possession of the secured assets described in the Possession Notice

dated 22/06/2023. Further, the said symbolic/ Physical possession notice was duly published in Mumbai

Lakshdeep (Name of newspaper in local language) and Business Standard (Name of English

To comply with the provision of SARFAESI Act, 2002 read with Rule 8(6) of SARFAESI Rules, you all are

hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in

possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the

lability of Rs. 9.64,821.88 (Rupees Nine lakh sixty four thousand eight hundred twenty one and paise

eighty eight only) as on 14/02/2023, plus subsequent interest, costs and expenses in full, falling which the

sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes

mentioned below, to sell the secured assets:i.By obtaining quotations from the persons dealing with

similar secured assets or otherwise interested in buying assets; or ii. By inviting tenders from the public; or

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date of

publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property as per

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act/ or any

(SCHEDULE)

FORM A

CANARA BANK, AUTHORISED OFFICER

ii. By holding public auction including through e-auction mode; or iv. By private treaty.

Parndwal Nivas Podi 2, Sector 16, New Panvel, District Raigad, Mumbai - 41020

13(8) of the Actread with Rule 8(6) of the SARFAESI Rules, to you all as under.

stated thereon within 60 days from the date of receipt of the said notices.

Newspapers) newspapers on 27/06/2023 (Date of publication).

Section 13(8) of the Act shall stand extinguished.

CANARA BANK AUTHORISED OFFICER

Dated: 13/11/2024

Navi Mumbai Regional Office, Circle Office

Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block,

email:-recoveryronm@canarabank.com

BKC. Bandra East, Mumbai- 400 051

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act/ or Thanking You CANARA BANK, AUTHORISED OFFICER

to as 'the Act')

केनरा बैंक Canara Bank 🛆

Ref. No. RO/REC/MUMS/DN/DPY/JAN/2022-23

Datamatics Global Services Limited

Regd. Off: Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai 400 093. Tel: +91-22-61020000/1/2 | CIN: L72200MH1987PLC045205

Website: www.datamatics.com | Email: investors@datamatics.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given to the Members of Datamatics Global Services Limited

("the Company") pursuant to provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular - SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "the circulars"). SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Secretarial Standard-2 issued by Institute of Company Secretaries of India and any other applicable laws, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), for seeking approval to transact the businesses as set out in the Notice of Postal Ballot along with explanatory statement which has been dispatched on Tuesday, November 19, 2024 only through electronic mode to those Members of the Company, who have registered their email address with the Company/Depository Participant/Registrar and Transfer Agent as on Friday, November 15, 2024 (the "Cut-off date"). The Company has completed the dispatch of the Notice on

Pursuant to Circulars issued by MCA, Members can vote only through the remote e-voting process. The voting rights of Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off date i.e. Friday, November 15, 2024. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. The Postal Ballot Notice is also available on the Company's website www.datamatics.com

website of exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the National Securities Depository Limited's ("NSDL") website www.evoting.nsdl.com. The Company has engaged services of NSDL for the purpose of providing e-voting facility.

The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting period 09.00 A.M. IST on Wednesday, November 20, 2024 Conclusion of e-voting period 05.00 P.M. IST on Thursday, December 19, 2024 Cut-off date for eligibility to vote Friday, November 15, 2024

The e-voting shall not be allowed after 05.00 P.M. IST on Thursday, December 19, 2024 Please note that once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. For voting process, please refer "Notes" section of the Postal Ballot Notice.

In case of any queries or grievances relating to e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or send a request to Mr. Amit Vishal, Deputy Vice President or Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL, 4th Floor, A Wing, Trade world, Kamala Hills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, India, Email at - evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with the depository through Depository Participants. Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with the Company by sending an e-mail to Company's Registrar and Share Transfer Agent. 'Datamatics Business Solutions Limited' at investorsquery@datamaticsbpm.com or they may also write to the Company at investors@datamatics.com. Thereafter, the Company would endeavor to send the Postal Ballot Notice to such shareholders to enable them to cast their

The Company has appointed Mr. Swapneel Patel (Membership No: A41106/CP No. 15628), Practicing Company Secretary, as the scrutinizer for conducting the Postal Ballot / e-voting process in fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person

thorized by the Chairman and the results will be announced within two working days fron the conclusion of the remote e-voting period and will be displayed on the Company's website (https://www.datamatics.com), website of NSDL (https://www.evoting.nsdl.com) and will also be communicated to Stock Exchanges.

For Datamatics Global Services Limited Divya Kumat Date: November 19, 2024 EVP, Chief Legal Officer & Company Secretary Place: Mumbai

केनरा वैक Canara Bank 🕸

Navi Mumbai Regional Office, Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14. G Block, BKC, Bandra East,

email:-recoveryronm@canarabank.com REF:RO/LEGAL/SARFAESI/26/2024/MV DATE: 14.11.2024

Mr. Alok Saroj Prasad Singh, Ukrul Chinchwali, Karjat, Dist Raigad, Maharashtra - 410201

Mr. Sushant S Pedanekar, S/O Shashikant Pednekar Bhoir, Complex R No 103 Agasan Road, BR Nagar Diva East, Thane, Maharashtra-400612 Mob. - 9004271312 Mr. Alok Saroj Prasad Singh:-Flat No 101, 1st Floor, D Wing, "Saurabh Residency"

Subject: Notice Under Section 13(2) Of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (Sarfaesi Act, 2002) Read With Security Interest (Enforcement) Rules, 2002 As Amended From Time To Time.

The undersigned being the authorized Officer of Canara bank, KHARGHAR II branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002.

That Mr. Alok Saroj Prasad Singh (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed credit facility/ facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 20,00,000.00 (Rupees Twenty lakh only)

However, from August 2024, the operation and conduct of the said financial assistance, credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 18,35,829.94 (Rupees Eighteen lakh thirty five thousand eight hundred twenty nine and paise ninety four only), the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guaranton having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principa debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the

failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 10.91% Per Annum for Housing Loan and 11.71% Per Annum for Canara home loan secure together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 18,35,829.94 (Rupees Eighteen lakh thirty five thousand eight hundred twenty nine and paise ninety four only), together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec.13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely: a)Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to

by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt;

business is severable, the secured creditor shall take over the management of such

business of the borrower which is relatable to the security for the debt; And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not

transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to

your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case

of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence

1. 160002114495 Housing Finance 06/01/2024 | Rs.20,00,000.00 164004105154 Canara Home Loan Secure 17/01/2024 Rs.47,772.00 **SCHEDULE B:-[DETAILS OF SECURITY ASSETS] IMOVABLE Title Holder** 

		OUTILDULE		Serial Loan A/C. Nature Of Loan/Limit Date of No. number Saction									
SCHEDULE C:-[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]													
	1 Flat No101, 1st Floor, D Wing, "Saurabh Residency", Village Ukrul, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra-410201 Admeasuring 439.62 Sq.Ft. Built up Area Boundaries: North: Internal Road, South:Open Plot, East:Maple Green, West: Internal Road												

06/01/2024 Rs. 20,00,000.00 160002114495 Housing Finance 2 164004105154 Canara Home Loan Secure 17/01/2024 Rs. 48,132.00

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Roha Branch, Union Bank of India, Shop No. 1-4 & 15, Shree Datta Krupa Complex, Damkhadi, Roha, Raigad - 402109.

ANNEXURE - I POSSESSION NOTICE [Rule - 8 (1)] (For Immovable Property) Whereas The undersigned being the authorised officer of Union Bank of India,

Shop No. 1-4 & 15, Shree Datta Krupa Complex, Damkhadi, Roha, Raigad -402109 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 27.08.2023 calling upon the Borrower Mr. Sharif Bikan Bagwan, Mrs. Farjana Sharif Bagwan and Guarantor Mr. Sarfaraz A. Rehaman Mulla to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,56,746/- (Rupees Eleven Lacs Fifty Six Thousand Seven Hundred Fourty Six Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 16th day of the November month of the year 2024. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Roha Branch for an amount Rs. 11,56,746/and interest thereon. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13of

the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY All that piece & parcel of Flat No. B-202, area admeasuring 407 sq. ft. carpet situated on 2nd Floor in B Wing of Building known as "River View" constructed

on S. No.1208,1209,1210,1211,1211/1, At Ashtami-Roha Tal. Roha Dist. Raigad. Bounded: On the North by A Wing, On the South by Garden, On the East by House, On the West by Open Area.

Date: 16.11.2024 Ramchandra Polekar, Authorized Officer Place: Roha Union Bank of India

> FORM B PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **NEC ELECTROMECH (INDIA) PRIVATE LIMITED** S. Particulars Name of corporate debtor Nec Electromech (India) Private Limited Date of incorporation of corporate debtor | 06/10/2008 Authority under which corporate debtor ROC Mumbai is incorporated/Registered Corporate Identity No. / Limited Liability U74999MH2008PTC187282 Identification No. of corporate debtor Address of the registered office and Shop No-14, Shah Heritage Plot No. 9, Sector-42A, principal office (if any) of corporate Nerul, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706 Date of closure of Insolvency Resolution 14.11.2024 (Order uploaded on 18.11.2024)

Liquidation commencement date of 14.11.2024 (Order uploaded on 18.11.2024) corporate debtor Name and registration number of the Mr. Rakesh Kumar Relan insolvency professional acting as IBBI Regd. No: IBBI/IPA-001/IP-P-02009/2020-2021/13119 Address and e-mail of the liquidator, as 2501, A Wing, Transcon Triumph, VLG Amboli, Hill Road, Andheri West Veera, Near Excel Industries, S registered with the Board

Gandhi Marg, New Delhi - 110001 correspondence with the liquidator liq.necelectromech@gmail.com 1. Last date for submission of claims 18.12.2024 Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the M/s Nec Electromech (India) Private Limited on 14.11.2024 Order uploaded on 18.11.2024).

400053

10. Address and e-mail to be used for 109, First Floor, Surya Kiran Building, 19, Kasturba

rakeshkrelan@gmail.com

No. 48 Oshiwara, Mumbai City, Maharashtra,

Authorization for Assignment valid till 30/06/2025

The stakeholders of M/s Nec Electromech (India) Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 18.12.2024, to the liquidator at the address mentioned against item

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proof of claims shall attract penalties.

Mr. Rakesh Kumar Relan Liquidator IBBI/IPA-001/IP-P-02009/2020-2021/13119 Date: 19.11.2024

Navi Mumbai Regional Office, केनरा बैंक Canara Bank 🕰 Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai- 400 051

email:-recoveryronm@canarabank.com REF:RO/LEGAL/SARFAESI/27/2024/MV DATE: 16.11.2024

Mrs. Hamida Sajid Sayyed, C/O Sajid Sayyed, Room No 32, Nabi Compound, Near Kurla Station RoadHariyanawala Lane, Kurla (West), Mumbai, Maharashtra - 400070 9833157377 Hamida Sajid Sayyed, Flat No 511,5th Floor, Building No.23, Maharashtra Chsl, C.T.S.

No.260/B,261b,312a,312c,Village Anik,Near HpneTennis Court, MmrdaColony, Vashi Naka, R.c. Marg, Chembur, Mumbai, Maharashtra - 400074, 9833157377 Subject: Notice Under Section 13(2) Of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 (Sarfaesi Act, 2002) Read With Security Interest (Enforcement) Rules, 2002 As Amended From Time To Time.

The undersigned being the authorized Officer of Canara bank, CBD BELAPUR branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

That Mrs. Hamida Sajid Sayyed (hereinafter referred to as "The Borrower") have availed credit facility/facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s Rs. 29,00,000.00 (Rupees Twenty nine lakh only) with interest thereon in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. That- has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of Rs. 29,00,000.00 (Rupees Twenty nine lakh only) with interest thereon. You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, from August 2024, the operation & conduct of the said financial assistance/ credit

facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 30,73,529.52 (Rupees Thirty lakh seventy three thousand five hundred twenty nine & paise fifty two only), the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, & have been evasive in settling the dues. The operation & conduct of the above said financial assistance/ credit facility/ies having come to a standstill & as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment & interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 09.11.2024 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities & hence hereby demand you under Section 13(2)of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 11.36% Per Annum for Housing Loan & 11.71% Per Annum for Canara home loan secure together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 30,73,529.52 (Rupees Thirty lakh seventy three thousand five hundred twenty nine and paise fifty two only), together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub- section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the

following measures to recover his secured debt, namely; a)Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b)Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer

business of the borrower is held as security for the debt; Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt:

by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the

And under other applicable provisions of the said Act. Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time

available, to redeem the secured assets You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B

hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any

other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of no-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs

and consequence. Thanking You. Yours Faithfully.

AUTHORISED OFFICER SCHEDULE A:- [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER]

Serial Loan A/C. Nature Of Loan/Limit Date Of Amount Sanction Number 160001899796 Housing Finance 10/10/2023 Rs. 29,00,000.00 13/10/2023 Rs. 1,33,517.00 164003870150 Canara Home Loan Secure **SCHEDULE B:-[DETAILS OF SECURITY ASSETS]** 

SL **IMOVABLE** Name Of The NO **Title Holder** Flat No 511,5th Floor, Building No.23, "Maharashtra Co-operative Mrs. Housing Society Limited", C.T.S. No. 260/B, 261B, 312A, 312C, Village Hamida Anik, Near HPNE Tennis Court, MMRDA Colony, Vashi naka, R.C. Marg Sajid Chembur, Mumbai, Maharashtra - 400074 Admeasuring 270 Sq. Ft. Built Sayyed

up Area Boundaries: North: Flat No. 510 South: Flat No. 512, East: Open

Space West: Passage SCHEDULE C:-[DETAILS OF LIABILITY AS ON DATE] Nature Of Loan/Limit Loan A/C. Date of Serial | Amount Saction number

No. 160001899796 Housing Finance 10/10/2023 Rs.20,00,000.00 164003870150 Canara Home Loan Secure 13/10/2023 Rs.1,30,384.00

Date: 14/11/2024 Place: Mumbai IDBI Bank Ltd

Authorized Officer

APENDIX IV [See Rule 8(1)]

REGD. OFFICE: IDBI TOWER, WTC COMPLEX, CUFFE PARADE

MUMBAI 400 005, NPA MANAGEMENT GROUP - MUMBAI

CANARA BANK, AUTHORISED OFFICER

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

The undersigned being the Authorized Officer of the IDBI Bank, Mumbai Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of Powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated August 23, 2016 calling upon the Borrower/ Mortgagor/ Legal Heirs M/s. Parekh Aluminex Ltd, Shri. Dipen Parekh, Smt. Julie Amitabh Parekh (Legal Heir & Wife of Late Shri. Amitabh Arun Parekh) & Mother Guardian of Master Arnav Amitabh Parekh & Master Aaren Amitabh Parekh to repay the amount mentioned in the notice being Rs.80,17,99,035/- (Rupees Eighty Crore Seventeen Lakh Ninety Nine Thousand and Thirty Five Only) as on January 01, 2016 plus interest applicable thereon from January 02, 2016 and all costs, charges and expenses incurred by the bank till repayment within 60 days from the date of

The Borrower/Mortgagor/Legal Heirs having failed to repay the entire amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagors/Legal heirs and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section 4 of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 14th day of November of the year 2024. The Borrower/Mortgagor/Legal Heirs in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDBI Bank, Mumbai Branch, for an amount Rs. 80,17,99,035/- (Rupees Eighty Crore Seventeen Lakh Ninety Nine Thousand and Thirty Five Only) as on January 01, 2016 with interest from January 02, 2016 an all costs & expenses thereon until full payment. The borrowers' attention is invited to the provisions of the sub section (8) Section 13 of

the Act in respect of time available, to redeem the secured asset. Description of immovable property Equitable Mortgage of Flat No. 1201, 12th Floor, admeasuring carpet area 1880

Square Feet (174.65 Square Meters) and built up area 2256 Square Feet (209.59 Square Meters) with one basement car parking admeasuring 13.38 Square Meters & One Stilt car parking area admeasuring 13.38 Square Meters, in the Building "Kamala Heights", Plot No. A/3A, (C.T.S. No. E/228, Survey No.368), 14th B Road, Khar (West) (H Ward), Mumbai.

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SUNITA DEVELOPERS PRIVATE LIMITED

Name of corporate debtor Sunita Developers Private Limited Date of incorporation of corporate debtor 29th August, 2009 3. Authority under which corporate debtor Registrar of Companies-Mumbai is incorporated / registered 4. Corporate Identity No. / Limited Liability U45200MH2009PTC195327 Identification No. of corporate debtor Address of the registered office and PATUCK PRESS COMPOND, SHRAVAN YASHWANT CHOWK, KALA CHOWKI MUMBAI Mumbai City principal office (if any) of corporate debtor MH 400033 IN 6 Insolvency commencement date in respect of corporate debtor

Order Date changing IRP :- 18th October, 2024 Order uploaded on NCLT > 11th November, 2024 Order intimated to IRP > 18th November, 2024 Estimated date of closure of insolvency 17th May, 2025 resolution process

8. Name and registration number of the Mr Vimal Kumar Agrawal insolvency professional acting as interim IBBI/IPA-001/IPP00741/2017-2018/12247 resolution professional Office No. 4, Ground Floor C Wing | Shanti Jyot Address and e-mail of the interim Building, Balaji Nagar, Near Railway Station, resolution professional, as registered Bhavander West, Thane Pin 401101 with the Board

Emait virral@vpagrawatin Address and e-mail to be used for Office No. 4, Ground Floor C Wing, Shanti Jyot correspondence with the interim Building, Balaji Nagar, Near Railway Station, resolution professional Bhayander West, Thane Pin 401101 E-mail: cirpsunitadeveloperspythol@amail.com 02-12-24

11. Last date for submission of claims 12. Classes of creditors, if any, under clause Not Applicable (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional 13. Names of Insolvency Professionals Not Applicable identified to act as Authorised

Representative of creditors in a class

(Three names for each class)

14. (a) Relevant Forms and

are available at:

(b) Details of authorized representatives (b) Not Applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Sunita Developers Private Limited on 18th October 2024 The creditors of Sunita Developers Private Limited, are hereby called upon to submit their

(a) https://lobi.gov.in/downloadform.html

the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Vimal Kumar Agrawal

claims with proof on or before 2nd December, 2024 to the Interim Resolution Professional at

Date and Place: 20th November, 2024, Mumbai

financialexp.epapr.in

Mumbai- 400 051

Village Ukrul, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra- 410201

(hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under: That MR. Sushant S Pedanekar has guaranteed the payment on demand of all moneys

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

debt as Non-Performing Asset (NPA) as on 06.11.2024 in accordance with the directives, guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has

13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period

transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b) Take over the management of the business of the borrower including the right to transfer

Provided further that where the management of the whole of the business or part of the

other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

Thanking You Yours Faithfully, AUTHORISED OFFICER SCHEDULE A:- [DETAILS OF CREDIT FACILITY/IES AVAILED BY THE BORROWER] Serial Loan A/C. Nature Of Loan/Limit Date Of Number Sanction

NO

बंगळुरू, दि.१९ : कर्नाटक पोलिसांनी स्थानिक चित्रदुर्ग जिल्ह्यात ६ अवैध

पोलिसांनी दिली.

यासंदर्भात कर्नाटक पोलिसांनी जारी बांगलादेशी घुसखोरांना अटक केलीय. केलेल्या पत्रकानुसार धवलगिरी लेआउट त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड व इतर फेज खख मधील कर्नाटकातील कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती वित्रदर्गातील होलालकेरे रोडवरील अरविंद

गारमेंट्स आणि व्हाईट वॉश गारमेंट्सजवळ बांगलादेशचे नागरिक असल्याचे निष्पन्न गरतीदरम्यान ६ बांगलादेशी नागरिकांना झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी येथे भारतात घुसखोरी केली. त्यांनी कोलकाता येथे बनावट आधार कार्ड आणि कागदपत्रे खरेदी केली आणि भारतातील विविध राज्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

चित्रदुर्ग गाठले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, लेबर कार्डसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सर्वांवर कायदेशीर कारवाई

## खा. प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला

चंद्रपूर, दि.१९ : वरोरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रवीण काकडे. भाजपचे करण देवतळे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल धानोरकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. वरोरा येथे भाजपचे करण देवतळे यांच्या विरोधात रमेश राजूरकर यांनी उमेदवारी भरून महायुतीत धडकी भरविली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपला दिलासा दिला. पण महायुतीचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोंडे यांच्यामुळे भाजपसाठी डोकेदुखी वादली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू काँग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिल धानोरकर रिंगणात उभे ठाकले आहेत. ते भद्रावतीचे नगराध्यक्ष राह्न चुकले आहे. त्यामुळे ते लढतीत प्रबळ दावेदार

आहेत. माजी मंत्री संजय

देवतळे यांचे चिरंजीव करण

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती रायचेल जोसेफ** यांच्या नावे असलेले शांती टॉवर कोहौसोलि. यांचे अनुक्रमांक २३१ ते २३५ असलेले शेअर्सकरिता भाग प्रमाणपत्र क्र.४७ हरवले आहे आणि म्हणून त्यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वेतरणासाठी सोसायटी पत्ता: शांती टॉवर कोहौसोलि. म्हाडा, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ येथे अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत पाठवावेत. जर विहित कालावधीत दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटी मुक्त असेल.

शांती टॉवर कोहौसोलि.च्या वतीने व करित दिनांक: २०.११.२०२४ सही / ठिकाण: मुंबई सचिव

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खोली क्र.डी-३, क्षेत्रफळ ४० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(१) पुजा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.६६, आरएससी रोड क्र.९. गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ या जागेबाबत मुळ प्राप्तकर्त्या **कुमारी लेखा** प्रमोदचंद्र शाह यांना म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र माझे अशील श्री. मंगेश बाळाराम खैरे यांच्याकडून हरवले आहे, याकरिता बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई शहर येथे दिनांक १९.११.२०२४ रोजी ऑनलाईन लापता नोंद क्र. १३८९५३ - २०२४ अंतर्गत तक्रार नोंद केली

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त वाटपपत्राबाबत आणि अन्य ट्रम्टावेज किंता जागा किंता भागावर कोणताही अधिकार, हक्क किंवा हित, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह श्री. धर्मेंद्र गुप्ता, वकील मुंबई उच्च न्यायालय यांचा पत्ता: दुकान क्र.९ए, अजंता स्क्वेअर मॉल, बोरिवली कोर्टजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा कोणताही दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहेत असे समजले

सही/ श्री. धर्मेंद्र गुप्ता वकील, मुंबई उच्च न्यायालय दिनांक: २०.११.२०२४

#### परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस न. १७७, पार्ट ऑफ परळ शिवडी डिव्हीजन, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

अ क्र	मयत सभासदाचे नाव मृत्यू दिन		वारसाचे नाव	रूम न	
9	शरीफा बाबासाहेब मुजावर	०४/१२/२०००	श्री. सिराज उमर कादीर	09/9993	

यानी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाँग व हितसबंध हस्तांतरीत करण्यासबधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकड्न हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासुन ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्य प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मार्गण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सस्थेचे अध्यक्ष/सचिव याच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : २०/११/२०२४

अध्यक्ष / सचिव हकारी गहनिर्माण संस्था मर्यादित

### डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.:+९१-२२-६१०२००००/१/२, वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com

### टपाल मतदान व ई-वोटिंगबाबत माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०९३ च्या कलम १०८ आणि कलम १९० च्य तरत्दींनुसार **डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांना सूचना दिली आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए), परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी जारी केलेले सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (यापुढे एकत्रितपणे परिपत्रके म्हणून संदर्भित), सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम, परिपत्रके, अधिसूचना आणि नियम (कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमांसह) त्या काळासाठी अंमलात आहेत आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार टपाल मतपत्रिकेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी मंजूर्र मिळविण्यासाठी आणि स्पष्टीकरणात्मक विधानासह **मंगळवार, १९ नोव्हेंबर २०२४** रोजी फक्त इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे कंपनीच्या त्या सदस्यांना पाठवण्यात आले, ज्यांनी शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ (कट-ऑफ **तारीख)** पर्यंत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे आपला ईमेल पत्ता नोंदवला आहे. कंपनीने **१९ नोव्हेंबर २०२४** रोजी नोटीस पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.

एमसीएने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, सदस्य केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारेच मतदान करू शकतात सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना कट-ऑफ तारखेला म्हणजे **शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४** रोजी त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्रिटी समभागांच्या आधारावर केली जाईल. फक्त तेच सदस्य ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत. कट-ऑफ तारखेनसार डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंदणीमध्ये कंपनी किंवा रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असेल

पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइट <u>www.datamatics.com,</u> एक्स्चेंजच्या वेबसाइटवर अर्थात www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे.

ई-मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने कंपनीने एनएसडीएलची सेवा गृंतलेली आहे. ई-मतदान सुविध

पुढील कालावधीत उपलब्ध असेल:	
ई-मतदान कालावधी प्रारंभ	बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४ रोजी स.०९.००वा. भाप्रवे
ई-मतदान कालावधी समाप्त	गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ रोजी सायं.०५.००वा. भाप्रवे
	:

मतदानासाठी पात्रतेची कट-ऑफ तारीख शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४ गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही . कृपया लक्षात ठेवा की एकदा ठरावावर मत टाकले की, सदस्य नंतर ते बदलू शकणार नाही. मतदान प्रक्रियेसाठी, कृपया पोस्टल बॅलेट नोटिसच्या नोट्स विभागाचा संदर्भ घ्यावा.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारलं जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल <u>https:/</u> www.evoting.nsdl.com डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किंवा श्री. अमित विशाल, उप-उपाध्यक्ष किंवा **पल्लवी म्हात्रे,** वरिष्ठ व्यवस्थापिका, एनएसडीएल ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला हिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००९३, भारत यांना विनंती पाठवावी किंवा evoting@nsdl.com येथे ईमेल करा किंवा 0२२-४८८६७००० वर कॉल करा.

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्समार्फर डिपॉझिटरीकडे नोंदणी करावी अशी विनंती केली जाते. ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी डाटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांन investorsquery@datamaticsbpm.com वर ई-मेल पाठवून कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते, ते कंपनीला investors@datamatics.com वर देखील लिह शकतात. त्यानंतर, कंपनी अशा भागधारकांना ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी पोस्टल बॅलेट नोटीस पाठविण्याचा प्रयत्न करेल.

पोस्टल बॅलेट/ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने **श्री. स्वप्नील** पटेल (सदस्य क्र.-४११०६/सीपी क्र.१५६२८), सराव कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली

छाननीकर्ता आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्यार्ह व्यक्तीला सादर करेल आणि रिमोट ई-व्होटिंग कालावधी संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांत निकाल जाहीर केले जातील आणि त्यावर प्रदर्शित केले जातील. कंपनीची वेबसाइट (https:/ www.datamatics.com), एनएसडीएलची वेबसाइट (hitps://www.evoting.nsdl.com) आपि स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जाईल.

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२४

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरित सही/-

दिव्या कम

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४

ईव्हीपी, मख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव

#### कर्नाटकात ६ बांगलादेशी नागरिकांना अटक

पकडण्यात आले. चौकशीदरम्यान हे सर्व स्थायिक होण्याच्या उद्देशाने अवैधरित्या

१. सामान्य माहिर्त

या घुसखोरांनी नुकतेच रोजगारासाठी

सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

#### हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड **DMCC** HITECH CIN:L28992MH1991PLC16823 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग

लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. दुर.क.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५०० वेबसार्दर:www.hitechcorporation.co र्द-मेलः

#### टपाल मतदान/ई-वोटिंगची सूचना

पनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या **(कायदा)** कलग ११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सहवाचिता इतर लागू तरतुर्दीनुसार (अधिनियम), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (लिस्टिंग रेम्युलेशन्स), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरील स्टॅंडर्ड-२ नुसार सध्याच्य गळासाठी अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह कॉर्पोरेट व्यवहा मंत्रालय **(एमसीए–)** द्वारे अनुक्रमे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२० क.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल. २०२०. क.०३/२०२२ दिनांक ५ मे. २०२२ आणि क.९/२०२ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ **(एमसीए परिपत्रक)** आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन रि**मोट ई-व्होटिंगद्वा**रे विशेष ठरावाद्वारे पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणासाठी दस्यांची मान्यता मिळविण्यासाठी ई-मतदानाच्या सूचनांसह टपाल मतदान सूचना **मंगळवार, १**९ **नोव्हेंबर, २०२४** रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटेरी लिमिटेड **(एनएसडीएल)** द्वारे इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हे लेमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट **(आरटीए)** यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्यांन

कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. मयांक अरोरा,** कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीए१०३७८ । सीपी१३०६९), **मयांक अरोरा ॲण्ड कंपनीचे भागीदार** यांना पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे दुरस्थ ईः नतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने दिलेल्या मतांची छाननी करण्यासाठी **छाननीकर्ता** म्हणून नियुक्त

केली आहे. nयद्याच्या कलम १०८ आणि ११० चे पालन करून, सूची विनियमांचे नियम आणि विनियम ४४ कंपनीला त्यांच्या सदस्यांना मंजूर करण्याच्या प्रस्तावित ठरावावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिमोर्ट

-व्होटिंगद्वारे मतदानाची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल च्या सेवांचा सहभाग घेतला आहे.

गेस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.hitechcorporation.co</u> वर गुंतवणूकदा विभागांतर्गत आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजे <u>www.bseindia.com</u> र <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य nttps://www.evoting.nsdl.com/ या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिले आहे.

. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये/डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीमध कट–ऑफ तारखेला अर्थात **शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२**४ रोजी दिसते ती केवळ रिमोट ई–वोटिंगर्च सुविधा घेण्यास पात्र असेल. मतदान सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड<sup>.</sup> अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट ऑफ तारखेला सदस्य मलेल्या व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

तदस्यांनी रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून मतदान करावे. मतदान **बुधवार, २० नोव्हेंबर** २०२४ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) संपेल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम/ब्लॉक केले जाईल. रिमोट ई–व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. संदस्यान रावावर एकदा मत दिले की. नंतर त्यात बदल करता येणार नाही

डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगद्रा मते देण्याची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांसाठी पोस्टल बॅलेट नोटिसमध्ये प्रदान केले आहे.

-व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, तुम्ही सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्य डाऊनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा एनएसडीएलसह <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेलद्वा संपर्क साधा किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करा

गोस्टल बॅलेट सूचनेबाबत काही शंका असल्यास तुम्ही कंपनी सेक्रेटरी यांन <u>investor.help@hitechgroup.com</u> वर लिहू शकता.

मसीए परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि परिणाम . गोस्टल मतपत्रिका सूचना प्राप्त करू शकले नाहीत, ते त्यांचे ईमेल पत्ते या लिंकवर टिक करून आरटीएमध्ये नोंदणीकृत करू शकतातः <u>https://linkintime.co.in/emailreg/email</u> register.html आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा. ईमेल पत्त यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, आरटीए ई-मतदान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह सूचनेची एक

रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रियेचे निकाल **सोमवार, २३ डिसेंबर, २०२४** रोजी किंवा त्यापूर्व घोषित केले जातील आणि नोंदणीकृत कार्यालयात छाननी अहवालासह प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेस उदा. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, जेथे कंपनीचे शेअर्स स्चीबद्ध आहेत आणि कंपनीच्या <u>www.hitechcorporation.co</u> वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील अपलोड केले जातील

आवश्यक बहुमताने ठराव मंजूर झाल्यास **गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४** रोजी अर्थात ई-मतदान प्रक्रियेद्वारे मते मिळण्याची निर्दिष्टे केलेली शेवटची तारीख मंजूर झाल्याचे मानले जाईल. हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

सही/-ठिकाण: मुंबई आशिष रुंगट दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२४ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

## एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

"सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९ नोंदणीकृत कार्याळयः २०३, एब्नॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर::९१-२२-४००२४७८५/८६, फॅक्स:९१-२२-२२८७४७८७, देबसाईट: www.lkpsec.com, ई-मेल: ho\_compliance@lkpsec.com टपाल मतदान सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कलम ११० च्य तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २०, २२ नुसार (सध्या अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक पेरफार किंवा पुर्नअधिनियमासह) , दि इन्स्टिट्यूट भांफ कपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, सिक्युरिटीज ॲड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि इतर लागू कायदे आणि नियम प्रत्येक सुधारित आणि सहकार मंत्रालयाने सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० मध्ये जारी केलेल्या या परिपत्रकासह विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित आणि नवीनतम परिपत्रक क्रमांक ९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, (एमसीए परिपत्रके), एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांकडून टपाल मतदानाद्वारे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (रिमोर्ट ई-व्होटिंग) खालील बाबींसाठी मंजूरी घेणे प्रस्तावित आहे:

१. श्री. प्रतिक एम. दोशी, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या मानधन आणि अनुज्ञेयांमध्ये सुधारणा - विशेष ठराव.

कंपनीने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी टपाल मतदान सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, मंगळवार ९९ नोव्हेंबर २०२४ रोजी ईमेलद्वारे फक्त ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीवर / लाभार्थ मालकांच्या यादीत शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ (कट-ऑफ तारीख) वर दिसतात आणि ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी /कंपनी /निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी कडे नोंदणीकृत आहेत एमसीए परिपत्रकांमध्ये निर्दिष्ट केलेल्या आवश्यकतांच्या संदर्भात. कंपनी टपाल मतदान सचन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात फक्त ईमेलद्वारे पाठवत आहे. त्यानुसार, टपाल मतपत्रिका फॉर्मसह सूचनेर्च प्रत्यक्ष प्रत आणि भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा या टपाल मतदानासाठी सदस्यांना पाठविल जाणार नाही. ही सचना कंपनीच्या www.lkpsec.com, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि सीडीएसएलची वेबसाइट अर्थात www.evotingindia.com

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ च्या नियमन ४४ चे पालन करून आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० आणि कलम १०८ च्या तरतर्दीनसार आणि त्याखाली केलेले नियम आणि एमसीए परिपत्रके, कंपनी आपल्य सभासदांना टपाल मतदान फॉर्म प्रत्यक्षरित्या सादर करण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील यासाठी केवळ रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे कंपनीने आपल्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा प्रदान केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४, सकाळी ९.०० (भाप्रवे) पासून सुरू होईल आणि गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४, संध्याकाळी ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना त्यांची संमती (करिता) किंवा असहमत (विरुद्ध) गुरुवार. १९ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० (भाप्रवे) नंतर नोंदवण्याची विनंती केली जाते. www.evotingindia.com वर सीडीएसएलच्या ई-व्होटिंग प्रणालीद्वारे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया/सूचना नोटिसमध्ये आहेत. त्यानंतर लगेचच रिमोट ई-व्होटिंग अक्षम केले जाईल आणि त्या तारखेच्या आणि वेळेच्या पुढे कोणत्याही ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. कंपनीच्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास पात्र ठरण्याची कट-ऑफ तारीख शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४ आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, भागधारक श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल यांच्याशी संपर्क साधु शकतात किंवा सदस्यांकरिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि www.evotingindia.com वर उपलब्ध ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा ०२२

२३०५८५४२/४३ वर कॉल करा. टपाल मतपत्रिका आयोजित करण्यासाठी आणि रिमोट ई-मतदान प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक गद्धतीने तपासणी करण्यासाठी मे. निशांत जवासा ॲण्ड असोसिएट्स, कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणुन नियक्ती करण्यात आली आहे. प्रस्तावित ठराव, आवश्यक बहमताने मंजुर झाल्यास, गुरुवार, १५ डिसेंबर २०२४ रोजी रिमोट ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला पास झाल्याचे मानले जाईल. टपाल मतदानाद्वारे केलेल्या मतदानाचे निकाल तपासणीसांच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील आणि बीएसई लिमिटेडला कळवले जातील आणि ई-मतदानाच्या समाप्तीचे ४८ तासानंतर www.bseindia.com वर उपलब्ध असतील.

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी शेअर्स इलेक्टॉनिक स्वरूपात ठेवल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणी करार्व आणि शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास कंपनीच्या आर अँड टी प्रतिनिधीकडे नोंदणी करावी इलेक्टॉनिक फॉर्ममध्ये नोटीससह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करा. वेळेवर संप्रेषण प्राप्त करण्यासार्ठ कृपया तुमचा सर्वात अद्ययावत ईमेल आयडी कंपनी/डीपी/आरटीए मध्ये नोंदणीकृत ठेवा.

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरित सही/ साहिल गुरव कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए६५३८५

# डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड

(पूर्वीची द धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड) सीआयएन : एल२४११०एमएच१९१९पीएलसी०००५६४

**नोंद. कार्या.:** प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३९७/३२१, डॉ. डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ (भारत) वेबः www.dmcc.com **ईमेलः** investor@dmcc.com, फोन: +९१ २२ २२०४८८८१-२-३ फॅक्स क्र.: +९१ २२८५२२३२ फॉर्म डीपीटी-१

ठेवींना आमंत्रित करणाऱ्या जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रक किंवा परिपत्रक कंपनी (ठेवी स्वीकारणे) नियम, २०१४ च्या कलम ७३(२)(अ) आणि कलम ७६ आणि नियम ४(१) आणि ४(२) नुसार

П			
	अ)	कंपनीचे नाव	<b>डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड</b> (पूर्वीची द धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड) सीआयएन : एल२४११०एमएच१९१९पीएलसी०००५६४
		पत्ता	३१७/३२१, प्रॉस्पेक्ट चेंबर्स, डॉ. डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ (भारत)
		वेबसाईटः	www.dmec.com
		संपर्क तपशील:	<b>फोन:</b> ०२२- २२०४८८८२ / २२०४८८८३ फॅक्स : ०२२-२२८१३६५७ / २२८५२२३२ <b>ईमेल आयडी:</b> investor@dmcc.com
	ৰ)	कंपनीच्या स्थापनेची तारीख:	२५ सप्टेंबर, १९१९
	<b>क</b> )	शाखा किंवा युनिट्सच्या वपशिलांसह कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांनी चालवलेला व्यवसाय, जर असेल तर:	डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड (पूर्वी द धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (डीएमसीसी), १९१९ मध्ये स्थापित, भारतातील सल्फ्यूरिक एरिस आणि फॉस्फेट खतांची पहिली उत्पारक होती. सघ्या ही कंपनी जागतिक स्तरावर विशेष आणि मोठ्या प्रमाणात रसायने, रंग, खते, रंगइत्ये आणि सीदर्यप्रमाधने तयार करणारी आधाडीची कंपनी आहे आणि ती सल्फर, बोरॉन आणि इथेनॉल रसायनशास्त्रातील पूर्णतः एकात्मिक विशेष स्तायने खेळाडू आहे आणि तिची उत्पादने फार्मास्यूटिकल्स, डिटर्जंट्स यांसाख्या विस्तृत उद्योगामध्ये वापरली जातत. डीएमसीसी ला सल्फर रसायनशास्त्रातील १००+ वर्षांच्या निपुणतेचा अभिमान वाटतो आणि इतर डाउनस्ट्रीम उत्पादनांमध्ये त्याच्या कार्यात विविधता आणली आहे. डीएमसीसी ६ खंडांमधील २५ पेक्षा जास्त देशांमध्ये किफायतशीर आणि मृत्यवर्धित उत्पादनांची निर्यात करते. (१) रोहा: १०५, एमआयत्विकी को केस केस, अधीशीलक वसाहत पोरंप ऑफिस, धाटाव, रोहा ४०२११६, जि. रायगड, महाराष्ट्र. (१) दहेज: भूखंड क्रमांक सीएच-५/१ जी.आय.डी.सी, दहेज औद्योगिक वसाहत रोपर आफिस, धाटाव, रोहा ४०२११६, जि. रायगड, महाराष्ट्र. (१) दहेज: भूखंड क्रमांक सीएच-५/१ जी.आय.डी.सी, दहेज औद्योगिक वसाहत, तालुका: वगरा, जि. भरुच, गुजरात. कंपनीचे नोंवणीकृत कार्यालय (मुख्यालय) मुंबई येथे २१७/३२१, प्रॉस्पेक्ट चंबर्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुवई –४००००१ येथे आहे. डीएमसीसी (युरोप) जीएमबीएच (पूर्वी बॉरेक्स मोरारजी (युरोप) जीएमबीएच महणून ओळखले जाते) ही जर्मनीतील फेहरबेलिनर पीएलमधील १००% पूर्ण मालकिची उपकरमी आहे. १, ४८२४९ डुलमेन, जर्मनी. रिच नियमानुसार तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची नॉदणी मुख्यतः त्याच्याकडे आहे. युरोपियन युनियनमध्ये विक्रीसाठी ही आवश्यकता आहे.
	ਫ)	कंपनीच्या व्यवस्थापनाचे संक्षिप्त तपशील:	कंपनीचे व्यवस्थापन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाच्या देखरेख, निर्देश आणि नियंत्रणाखाली करतात.

संचालकांची नावे, पत्ते, डीआयएन आणि व्यवसायः डीआयएन डीआयएन व्यवहाराचा पत्ता बिझनेस प्रोफेशन ३१७/३२१, प्रॉस्पेक्ट चेंबर्स, श्री.मुकुल मनोहरलाल टार्ल श्री. लक्ष्मीकुमार नरोत्तम गोकुलदास ००४५९३४७ ०१३३४३६०

श्री. बिमल ललितसिंग गोकुलदास डॉ.(सौ.) जानकी अश्विन पटवर्धन डॉ. डी.एन.रोड, फोर्ट, ०९१८०१८३ कु. मितिका लक्ष्मीकुमार गोकुलदास बिझनेस श्री. हरेन देविदास पारेख प्रोफेशन मुंबई - ४०० ००१ ०२८७९१७४ \$3280000 श्री. संजीव विश्वनाथ जोशी श्री. कुलदीप कुमार तिवारी १०६३३७२५ ००३९२०२० डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड (पूर्वीची द धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणार्या कंपनीकड़े सल्फ रसायनशास्त्रात १००+ वर्षांचे प्राविण्य आहे आणि त्यांनी इतर डाउनस्ट्रीम उत्पादनांमध्ये आपल्या कार्यांमध्ये विविधता आणली आहे.

कंपनी बीएसई लिमिटेड येथे ०१-मार्च-१९५९ पासून सूचीबद्ध आहे आणि ०१-डिसेंबर-२०२१ रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर सूचीबद्ध आहे. मुदत ठेवींची वेळेवर परतफेड करण्यासाठी कंपनीकडे पुरेसा अधिशेष तसेच अंतर्गत जमा आहे. अग्रत्याशित परिस्थिती वगळता, व्यवस्थापनास कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा अंदाज येत नाही ज्यामुळे ठेवीच्या मूळ रकमेच्या परतफेडीवर किंवा त्यावरील कोणतेही व्याज प्रभावित होऊ शकते डीफॉल्टचे तपशील, ज्यामध्ये गुंतलेली रक्कम, डीफॉल्टचा कालावधी आणि सद्यस्थिती, परतफेडीक्षमध्ये -

शून्य २) कर्जरोखा आणि त्यावरील व्याज: शून्य ३) कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज आणि त्यावरील व्याज: शून्य । ठेव योजेनेचे तपशिल : मंद्रलाचा दुगव पाम द्याल्याची ताग्रीख १९ सप्टेंबर २०२४ अशा ठेवींचे निमंत्रण अधिकृत करणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्राव पास करण्याची तारीख: २२ सप्टेंबर, २०२१ (१००वी वार्षिक सर्वसाधारण सभा) ठेवींचा प्रकार, म्हणजे, सुरक्षित किंवा असुरक्षित: कायदा आणि त्याखाली बनवलेल्या नियमांनसार कंपर्न ३१.०३.२०२४ रोजी नेट वर्थ रु.२०९.१५८ कोटी म्हणून, रक्कम येथून उभारली जाऊ शकते - शेअरहोल्डर: रु. २०.९१ कोटी (निव्वळ मूल्याच्या १०%) - इतर: रु. ५२.२९ कोटी (निव्वळ मूल्याच्या २५%) ठेवींच्या माध्यमातून किती रक्कम वाढवू शकत एकूण: रु. ७३.२ कोटी

ात्काळ आधीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रु. ९५७.२५ लाख त्यक्षात तारखेनुसार ठेवलेल्या ठेवींची एकूण रक्कम परिपत्रक किंवा जाहिरात जारी करणे वाढवण्याची प्रस्तावित ठेवीची रक्कम कमाल रु. २०.०० कोटी कोणत्याही वेळी पढील बाराच्या आत परतफेड करण्यायोग्य ठेवीची रक्कम महिने = ३१ मार्च २०२५ पर्यंत परतफेडीसाठी देय ठेवी रु. ३.०० लाख आणि . . ठेवीची परतफेड पुढील बारा महिन्यांत म्हणजे १२ ऑगस्ट २०२४ ते ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत रु. ५०.०० लाख ठेवी वाढवण्याच्या अटी: कालावधी, व्याजदर, देयकाची पद्धत आ

योजना - १ : मुदत ठेव योजना							
योजनेचा प्रकार	संचयी योजना				नॉन - संचयी योजना		
कालावधी	१ वर्ष	२वर्ष	३ वर्ष	१ वर्ष	२ वर्ष	३ वर्ष	
किमान	ठेवस्वीकार्यः	ठेवीची किमान रक्कम रु	. १०,०००/ जास्त र	त रक्कम रु.५,०००/- च्या पटीत स्वीकारली जाईल.			
व्याज दर	८.२५	८.५०	૮.હ્ય	6.00	८.२५	८.५०	
अंदाजे वार्षिक उत्पन्न %	८.५१	୧.୭୦	९.०४	-	-	-	
व्याज भरण्याची वारंवारता		ार चक्रवाढ व्याज, मॅच खेला सुट्टी झाल्यास मा शि देय होईल.			ट्या शेवटी आणि परिपव टी सुट्टी असल्यास मागी		
भागधारक, विद्यमान कर्मचारी, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांना अतिरिक्त व्याज.	٥.	.२५% प्रतिवर्ष		०.२५% प्रतिवर्ष			
देयक आणि परतफेड पद्धत	व्याज आणि मुद्दला क्रेडिटद्वारे केला जाई		त/ डायरेक्ट क्रेडिट/ आ	रटीजीएस/ एनईएफटी द्वारे	एकमेव/नावाच्या ठेवी	दाराच्या बँक खात	

योजना उघडण्याच्या तारखेचा आणि परिपत्रक किंवा जाहिरात वैध असलेल्या कंपनी निबंधकाकडे कालावधीचा उल्लेख असलेले प्रस्तावित वेळापत्रक योजना उघडण्याची तारीख: वर्तमानपत्रात परिपत्रक (डीपीटी-१) प्रकाशित झाल्यापासून परिपत्रक (डीपीटी-१) दाखल केल्याच्या तीस दिवसांनंतर) गरिपत्रक किंवा जाहिरात वैध असणारा कालावधी ३० तारखेपर्यंत सप्टेंबर, २०२५ किंवा वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत, जे आधी असेल ठेवी वाढवण्याची कारणे किंवा वस्त कंपनीची अल्पकालीन / कार्यरत भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाट क्रेडिट रेटिंग मिळाले: क्रेडिट रेटिंग एजन्सीचे नाव क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड (रु. २० कोटी) क्रिसिल बीबीबी +/स्थिर मानांकन मिळाले हे रेटिंग सूचित करते की व्याज आणि मुद्दल वेळेवर देण्याबाबत सुरक्षिततेची डिग्री समाधानकारक आहे. मिळालेल्या रेटिंगचा अर्थ रेटिंग मिळालेली तारीख ०३ सप्टेंबर २०२४ ठेव विम्याची व्याप्ती; विमा कंपनीचे नाव, विमा संरक्षणाच्या लागू नाही. कंपनी (सुधारणा) कायदा, २०१७ नुसार, ठेव विम्याशी संबंधित तरतूद एमसीए अधिसूचना क्रमांक अटी, कव्हरेजचा कालावधी, कव्हरेजची व्याप्ती क्र.ऐस.ओ.(ई) दिनांक ०५/०७/२०१८, दि. १५.०८.२०१८ द्वारे वगळण्यात आली आहे चूक झाल्यास दाव्याची प्रक्रिया इ.

कंपनी असुरक्षित ठेव स्वीकारत आहे. त्यामुळे लागू होत नाही. अशा ठेवी सुरक्षित करण्यासाठी तयार केलेल्या किंवा तयार केल्या नाणाऱ्या शुल्काचे लघू तपशील, जर असतील तर अशा ठेवींमध्ये संचालक, प्रवर्तक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक किंवा इतर भौतिक हित आणि अशा व्याजाचा परिणाम इतर व्यक्तींच्या हितांपेक्षा वेगळा आहे कोणत्याही थकीत ठेवींचे तपशील: रू.९.९८ कोटी (चालू थकबाकी) थकबाकीची रक्कमः

स्वीकृतीची तारीख २० नोव्हेंबर २०२३ पासून एकूण स्वीकारलेली रक्कम रू.९.९८ कोटी ८.२५% प्र.व. ते ८.७५% प्र.व. च्या शेणीत ठेव धारकासाठी ज्याने ठेव स्वीकारली आहे, दि.२० नोव्हेंबर २०२३ पासून प्रभावी. दि.२० नोव्हेंब याजदर: २०२३ पूर्वी ज्या ठेवी धारकाने ठेव स्वीकारली आहे तो व्याजदराच्या जुन्या शेणीत म्हणजेच ७.२५% प्र.व. ते ८.२५% प्र.व. च्या शेणीत येतो २८. ठेव पावती नसार इ) एकण ठेवीदारांची संख्या: फ) डिफॉल्ट, जर असेल तर, ठेवींची परतफेड करणे आणि त्यावर व्याज देणे, जर असेल तर, ठेवीदारांची संख्या, रक्कम आणि डिफॉल्टचा कालावधी समाविष्ट आहे; शन्य ठेवीदारांनी ठेवींवर जमा केलेल्या व्याजाची कोणतीही माफी: शन्य

कंपनीची आर्थिक स्थिती (एकमेव) परिपत्रक किंवा जाहिरात जारी होण्याच्या तारखेच्या लगेच आधीच्या तीन आर्थिक वर्षांसाठी कराची तरतूद करण्यापूर्वी आणि नंतर कंपनीचा नफा (एकमेव वित्तीय) सदर तीन आर्थिक वर्षांच्या संदर्भात कंपनीने घोषित केलेला लाभांश; मागील तीन वर्षांचे व्याज कव्हरे (रू.लाखात) (रू.लाखात) संपलेले वर्ष संपलेले वर्ष संपलेले वर्ष

38.03.8088 38.03.8083 ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२२ लाभांश प्रस्तावित / सशुल्क / घोषित % (प्रस्तावित शून्य १०% (दिले) करपूर्व नफा/(तोटा) १,७२२.१५ ३,४१६.९६ १,०५०.२१ व्याज कव्हरेज प्रमाण करानंतर नफा / (तोटा) १.१५७.०८ ६८५.६७ २.१३६.३४ 9.00

क) परिपत्रक किया जाहिरात जारी करण्याच्या तारखच्या आधाच्या तान लखापराक्षित ताळबदाप्रमाण कपनाच्या आर्थिक स्थिताचा साराश											
			(रू.लाखात)				(रू.लाखात)				
मालमत्ता	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष संपलेले वर्ष		इक्किटी आणि दायित्वे	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष				
	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२		३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२				
गैर-चालू मालमत्ता				इकिटी							
मालमत्ता, यंत्र आणि उपकरणे	२२,३१३.८१	२१,४३१.९१	१५,८३९.६२								
चालू भांडवली प्रक्रिया	५८८.९१	१,१३३.४१	६,२८२.४७	इकिटी भाग भांडवल	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९				
गुडविल	१,४६५.१०	१,४६५.१०	१,४६५.१०	इतर इकिटी	१८,४२१.७८	१७,२९५.९४	१६,८३९.५५				
इतर अमूर्त मालमत्ता	२१.४६	३१.३५	४१.२१	दायित्वे							
स्थगित कर मालमत्ता	१,२५५.१७	१,५२३.५९	१,७०४.६५								
मालमत्ता वापरण्याचा अधिकार	११.९३	२३.८६	<b>३</b> ५.७९	गैर-चाल् दायित्वे	६,०६९.३०	७,०२६.८६	६,३००.७७				
इतर गैर-चालू मालमत्ता	-	-	-	चालू दायित्वे	१०,७०२.१५	१३,२२१.३३	१२,७००.४४				
इतर गैर-चालू आर्थिक मालमत्ता गैर-चालू गुंतवणूक	4२९.३४	७५४.३८	४३२.५३	एकूण इकिटी आणि दायित्वे	३७,६८७.२२	४०,०३८.११	३८,३३४.७५				
एकूण गैर-चालू मालमत्ता	२६,१८५.७२	२६,३६३.६१	२५,८०१.३७		•						
एकण चाल मालमत्ता	११.५०१.५०	१३.६७४.५०	१२.५३३.३८								

		111110	0 (01 (0	9 , ,, ,,				
एव	हूण गैर-चालू मालमत्ता	२६,१८५.७२	२६,३६३.६१	२५,८०१.३७				
एकूण चालू मालमत्ता ११,५०१.५०		१३,६७४.५०	१२,५३३.३८					
एव	हूण मालमत्ता	३७,६८७.२२	४०,०३८.११	३८,३३४.७५				
₹)	परिपत्रक किंवा जाहिरात जारी होण्याच्य	या तारखेच्या ताब	डतोब तीन वर्षांस	ाठी ऑडिट केलेल	रोख प्रवाह विव	ण		(रू.लाखात)
	तपशिल		:	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४		संपलेले वर्ष ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	
	ऑपरेटिंग उपक्रमातून रोख प्रवाह			३,८२७.४६		२,९९७.८४	५,११४.९८	

(२,७१०.०९) (९९९.३९) 8,468.22 **या राखीव रकमेवर होणारा परिणाम:** लागू नाही. कंपनीने एप्रिल ०१, २०१७ पासून भारतीय लेखा मानके (इंड एएस) स्वीकारली आहेत. त्यानसार, वित्तीय वर्ष २०१७-१८ पासुनची वित्तीय विवरणे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या इंड एएसनुसार तयार केली आहेत, वाचा त्याखाली जारी केलेल्य संबंधित नियमांसह आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धौरणे लागू मर्यादेपर्यंत.

कायदा सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर स्वीकारलेल्या ठेवींची परतफेड करण्यात किंवा त्यावर व्याज भरण्यात कंपनीने चुक केलेली नाही: संचालक मंडळाने कंपनीच्या घडामोडी आणि संभावनांबाबत स्वतःचे पूर्ण समाधान केले आहे आणि कंपनीच्या अंदाजे भविष्यातील आर्थिक स्थितीचा विचार करून त्यांचे मत आहे, कंपनी तिच्या देयतेची पूर्तता करण्यास सक्षम असेल आणि जेव्हा ते देय होईल आणि परिपत्रक किंवा जाहिरात जारी केल्याच्या तारखेपासन एक वर्षाच्या कालावधीत कंपनी दिवाळखोर होणार नाही

कंपनीने कायद्याच्या तरतदींचे आणि त्याखाली केलेल्या नियमांचे पालन केले आहे: या कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे म्हणजे ठेवींच्या परतफेडीची हमी केंद्र सरकारकडून दिली जात नाही; कायदा सुरू होण्यापूर्वी कंपनीने स्वीकारलेल्या ठेवींची पूर्ण परतफेड करण्यात आली आहे

क्रेडिट रेटिंगमध्ये कोणताही प्रतिकूल बदल झाल्यास, ठेवीदारांना कोणत्याही दंडाशिवाय ठेवी काढण्याची संधी दिली जाईल; ठेवींचा वापर केवळ परिपत्रकात किंवा जाहिरातीच्या स्वरूपात परिपत्रकात दर्शविलेल्या उद्देशांसाठी केला जाईल;

ह. कंपनीने स्वीकारलेल्या ठेवी <del>(सुरक्षित ठेवींव्यतिरिक्त, जर असतील तर, ज्याची एकूण रक्कम दर्शनाचची आहे</del>) असुरक्षित आहेत आणि कंपनीच्या इतर असुरक्षित दायित्वांसह परि-पास् शेणीबद्ध आहेत. परिपत्रक प्राधिकरणाने जारी केले आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाच्या नावाने. येथील मजकूरास संचालक मंडळाने १९ सप्टेंबर २०२४ रोजी एकमताने ठराव पारित करून मान्यता दिली आहे

वैधानिक लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र कंपनीज (ठेवी स्वीकारणे) नियम, २०१४ च्या अनुषंगाने सुधारित केले आहे. हे प्रमाणित करण्यासाठी आहे की डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड (पूर्वीची द घरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड म्हणून ज्ञात) ने कंपनी कायदा, २०१२ नुसार ठेवींच्या परतफेडीमध्ये किंवा सुरू होण्यापूर्व किंवा नंतर स्वीकारलेल्या अशा ठेवींवर कोणतेही व्याज भरण्यात कोणतीही चूक केलेली नाही.

राहुल गौतम दिवान ॲण्ड असोसिएट्सकरिता ल गातम । प्यान जन्ड जाता उत्तर स्थान गिएआय फर्म नोंदणी क्र.: १२०२९४डब्ल सनदी लेखापार

निलेश ठक्क

दिनांक : १९ सप्टेंबर २०२४

सदस्यत्व क्र.१३८७५४ युडीआयएन:२४१३८७५४बीकेसीबीडव